

July 12, 2024

National Stock Exchange of India Limited	BSE Limited
Exchange Plaza, Plot no. C/1, G Block,	Phiroze Jeejeebhoy Towers
Bandra Kurla Complex,	Dalal Street,
Bandra (E), Mumbai – 400 051	Mumbai – 400 001
NSE Symbol : ZEEMEDIA	Scrip Code : 532794

Kind Atten.:Manager – Corporate RelationshipSubject:Newspaper Advertisement regarding publication of Postal Ballot Notice

Dear Sir / Madam,

Pursuant to the Regulation 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 please find enclosed Notice to shareholders published in two newspapers viz. in English Newspaper - "Business Standard" and Marathi Newspaper - "Navshakti" on July 12, 2024.

Request you to kindly take the same on record.

Thanking you,

For Zee Media Corporation Limited



Ranjit Srivástava Company Secretary & Compliance Officer Membership no. A18577 Contact No.:+ 91-120-715-3000

Encl: as above



Zee Media Corporation Limited

Corporate Office: FC-9, Sector-16A, Film City, Noida - 201301, UP, India | Phone: +91-120-7153000 Regd. Office: 135, Continental Building, 2nd Floor, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai-400018, Maharashtra, India | Phone: +91-22-71055001 Website: www.zeemedia.in | Email: zmcl@zeemedia.com | CIN: L92100MH1999PLC121506

News Channels in

inued from previous page.

LISTING: The Equity Shares of our Company are already listed on EMERGE Platform of National Stock Exchange of India Limited ("NSE EMERGE"). The Equity Shares of our Company proposed to be issued through the Offer Document are to be listed on the NSE EMERGE" in terms of the Chapter III, IV, and IX of SEBI ICDR Regulations, 2018 as amended from time to time. Our Company has received an In-principle approval letter no. NSE/LIST/C/2024/0718 dated June 28, 2024 from National Stock Exchange of India Limited for using its name in the Offer Document for listing of our Equity shares on the NSE EMERGE. For the purpose of the Offer, National Stock Exchange of India Limited shall be the Designated Stock Exchange.

DISCLAIMER CLAUSE OF SEBI: The Offer Document was not filed with the SEBI. Investors may refer to the entire Disclaimer Clause of SEBI beginning on Page No. 202 of the Offer Document.

DISCLAIMER CLAUSE OF NSE (EMERGE OF NSE): It is to be distinctly understood that the permission given by NSE should not in any way be deemed or construed that the Offer Document has been cleared or approved by NSE nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Offer Document. The investors are advised to refer to the Offer Document for the full text of the 'Disclaimer Clause of NSE Emerge of NSE

GENERAL RISK: Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and Bidders/Investors should not invest any funds in the Offer unless they can afford to take the risk of losing their investment. Bidders/Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in the Offer. For taking an investment decision, Bidders/ Investors must rely on their own examination of our Company and the Offer, including the risks involved. The Equity Shares offered through the Composite Issue have not been recommended, or approved by the SEBI, nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of the Offer Document. Specific attention of the Bidders/ Investors is invited to "Risk Factors" on page 31 of the Offer Document

Availability of the Offer Document: Investors should note that investment in Equity Shares involves a high

degree of risk and investors are advised to refer to the Offer Document and the Risk Factors contained therein before applying in the Offer. Full copy of the Offer Document is available on the website of the Company, Lead Manager and NSE, at www.sarteleventure.com, www.pantomathgroup.com and www.nseindia.com respectively. Availability of Application Forms: Application Form can be obtained from the Registered Office of the Company, Lead Manager, NSE and the list of SCSBs available on the website of SEBI and NSE

Syndicate Member : Pentagon Stock Brokers Private Limited and Asit. C. Mehta Investment Interrmediates

Sub-syndicate Member : JM Financial Services Ltd and RR Equity Brokers Pvt Ltd

Banker to the Offer (Public Offer Bank/ Banker to the Offer/ Refund Banker/ Sponsor Bank) : ICICI Bank Limited

Monitoring Agency : Infomerics Valuation and Rating Private Limited

LEAD MANAGER	REGISTRAR TO THE OFFER	COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER	
PANTOMATH CAPITAL ADVISORS PRIVATE LIMITED Pantomath Nucleus House, Saki-Vihar Road, Andheri-East, Mumbai – 400072, Maharashtra, India. Tel: 1800 889 8711 Email: sar.composite@pantomathgroup.com; Website: www.pantomathgroup.com Investor Grievance Id: investors@pantomathroup.com Contact Person: Amit Maheshwari/ Ruchira Singhania; SEBI Registration No: INM000012110	LINK INTIME INDIA PRIVATE LIMITED C-101, 247 Park, L B S Marg, Vikhroli West, Mumbai - 400 083, Maharashtra, India. Tel: +91 810 811 4949 Website: www.linkintime.co.in Investor Grievance Email pertaining to Rights Issue: sarteleventure.rights@linkintime.co.in Investor Grievance Email pertaining to FPO: sarteleventure.ipo@linkintime.co.in Contact Person: Shanti Gopakrishnan	Abhishek Jain P.NO – 346A, 2nd Floor, Udyog Vihar, Phase-4, Gurugram- 122016 Haryana, India. Tel No: +91 85870 50050 Email : compliance@sarteleventure.com; Website: www.sarteleventure.com Applicants can contact the Compliance Officer or the Registrar to the Offer in case of any Pre - Issue or Post-Issue related problems, such as non-receipt of Allotment advice or credit of allotted Equity Shares in the respective beneficiary account or unblocking of funds, etc.	

For SAR TELEVENTURE LIMITED

On behalf of the Board of Directors Sd/-Abhishek Jain

Company Secretary and Compliance Officer

Adfactors 173

SAR TELEVENTURE LIMITED is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipts of requisite approvals, market condition and other considerations, to make a Composite Issue of its Equity Shares and has filed the Offer Document (including Corrigendum) with the Registrar of Companies. The Offer Document shall be available on the websites of the Company, the NSE and the LM at www.sarteleventure.com, www.sarteleventure.com, and www.sarteleventure.com, respectively. Applicants should note that investment in equity shares involves a high degree of risk for details relating to the same, see the Offer Document, including, the section titled "Risk Factors" beginning on Page No. 31 of the Offer Document

The Equity Shares have not been and will not be registered under the U.S Securities Act, 1933 as amended ("the Securities Act) or any State Securities laws in the United States and may not be offered or sold within the United States or to, or for the account or benefit of, "U.S. persons" (as defined in Regulations of the Securities Act), except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the Registration requirements of Securities Act. The Equity Shares have not been and will not be registered, listed or otherwise qualified in any other jurisdiction outside India and may not be offered or sold, and Applicants may not be made by persons in any such jurisdiction, in a such jurisdiction outside India and may not be offered or sold, and Applicants may not be made by persons in any such jurisdiction, and such jurisdiction outside India and may not be offered or sold, and Applicants may not be made by persons in any such jurisdiction, and such jurisdiction outside India and may not be offered or sold, and Applicants may not be made by persons in any such jurisdiction, and such jurisdiction outside India and may not be offered or sold and may not be account of the securities Act. The Equity Shares have not been and will not be registered, listed or otherwise qualified in any other jurisdiction outside India and may not be account of the securities account of except in compliance with the applicable laws of such jurisdiction

鎩

muru

Coromandel

Place: Gurugram Date: July 11, 2024

COROMANDEL INTERNATIONAL LIMITED

Read. Office: "Coromandel House", 1-2-10, Sardar Patel Road, Secunderabad - 500 003, Telangana Email ID: investorsgrievance@coromandel.murugappa.com, Website: www.coromandel.biz CIN: L24120TG1961PLC000892, Tel No.: +91-40-6699 7000 / 7300 / 7500

NOTICE OF 62ND ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 62nd Annual General Meeting (AGM) of the Company will be convened on Wednesday, August 07, 2024 at 3.30 p.m. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means (OAVM) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with MCA Circulars and SEBI Circulars from time to time, without the physical presence of the members at the Common Venue.

Notice of 62nd AGM and the Standalone and Consolidated Financial Statements for the year ended March 31, 2024 (Integrated Annual Report) will be sent only by e-mail to those e-mail IDs are registered with the Company or their respective Depository Participants in accordance with SEBI and MCA Circulars. The Members can join and participate in the AGM through VC/OAVM. The instructions for joining the AGM and the manner of participation in the remote e-voting or casting the vote through remote e-voting system during the AGM will be provided in the Notice of 62nd AGM. Members participating through the VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Notice will also be made available in the website of the Company www.coromandelbiz.com and website of stock exchanges BSE Limited and National Stock Exchange of India Limited <u>www.bseindia.com</u> and <u>www.nseindia.com</u> respectively and the website of National Securities Depository Limited (NSDL) <u>www.evoting.nsdl.com</u> (agency for providing remote e-voting services).

Members holding the shares in physical form who have not registered their e-mail IDs with the Company / Depository can register for obtaining soft copies of the Notice of the 62nd AGM and Integrated Annual Report and /or login details for joining the AGM through VC/OVAM including e-voting by sending scanned copy of the following documents e-mail to <u>evoting@nsdl.com</u> and einward.ris@kfintech.com

1. Signed request letter mentioning your name, folio number, complete address, e-mail ID to be registered

2. Scanned copy of the share certificate (front and back)

Self-attested scanned copy of PAN

4. Self-attested copy of driving license/ Passport/Bank Statement/Aadhar in support of the registered address of the me

SEBI through its various circulars has mandated that with effect from April 1, 2024, dividend to security holders (holding securities in physical form), shall be paid only through electronic mode. Such payment shall be made only after furnishing the PAN, choice of nomination, contact details including mobile number, bank account details and specimen signature.

Accordingly, member holding shares in physical form who have not updated their mandate for receiving the dividends directly in their bank account through Electronic clearing services or any other means(" Electronic Bank Mandate") can register Electronic Bank Mandate to receive dividend directly to their bank account electronically by sending following documents in addition to the documents mentioned in para above to einward.ris@kfintech.com:

Name and branch of the bank in which dividend is to be received and bank account type

2. Bank account number and IFSC code

Place: Chennai

Date :July 11, 2024

Self-attested cancelled cheque leaf bearing the name of the member of first holder, in the case 3. of shares held jointly

The members holding the shares in demat form are requested to update their e-mail IDs with the respective depository participants.

Members holding the shares in the physical form are requested to kindly get their equity shares converted in demat or electronic form for availing benefits of dematerialization.

Sundaram-Clayton Limited

(Formerly known as Sundaram-Clayton DCD Limited) CIN: L51100TN2017PLC118316 Registered Office: "Chaitanya", No.12, Khader Nawaz Khan Road, Nungambakkam, Chennai - 600 006.

Phone : 044 - 2833 2115. Website: www.sundaram-clayton.com; E-mail: corpsec@sundaramclayton.com

NOTICE PURSUANT TO SECTION 110 OF THE COMPANIES ACT, 2013 AND THE COMPANIES (MANAGEMENT AND ADMINISTRATION) RULES, 2014 Dispatch of Postal Ballot Notice

Members are hereby informed that the Company has on 11th July 2024, sent Notice to the members pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 (the Act), in relation to the special resolution as contained in the Notice, in electronic mode to the members, whose e-mail IDs are registered with the Company or the Depository Participant(s) The Company has offered e-Voting facility for voting in accordance with the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Company has engaged National Securities Depository Limited (NSDL) for this purpose. The Board of Directors of the Company has appointed M/s B Chandra & Associates, Practicing Company Secretaries, Chennai, as Scrutinizers for conducting the e-Voting in a fair and transparent manner

Members are therefore requested to carefully read the instructions for e-Voting and to note the following:

Sr No	Particulars	Details		
1	Statement on special business transacted by e-Voting	Approval for raising of funds in one or more tranches through the issuance of equity shares and/or other securities to eligible investors.		
2	Date of completion of dispatch of Notice	11.07.2024		
3	Cut-off date for determining the eligibility to vote through electronic means	05.07.2024		
4	Date of commencement of voting by electronic mode	15.07.2024 (9.00 a.m.) (IST)		
5	Date of end of voting by electronic mode. Voting by electronic means shall not be allowed beyond the said date	13.08.2024 (5.00 p.m.) (IST)		
6	Day, date and venue of declaration of results and the link of the website where such results will be displayed.	On or before Wednesday, the $14^{\rm th}$ August 2024 at the Company's registered office at "Chaitanya" No.12, Khader Nawaz Khan Road, Nungambakkam, Chennai – 600 006 and on the Company's website viz., www.sundaram-clayton.com		
7	Website details of the Company / Agency, where the Notice of Postal Ballot is displayed.	www.sundaram-clayton.com / www.evoting.nsdl.com		
8	Contact details of the person responsible to address the grievances connected with e-Voting	Company : Mr. P D Dev Kishan, Company Secretary, Email ID : corpsec@sundaramclayton.com, einward@integratedindia.in Telephone No : 044-28332115 NSDL : Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL Email IDs : evoting@nsdl.co.in Telephone Nos : 022 - 48867000; Toll Free no Toll Free no : 1800-1020-990 / 1800-224-430		
		at www.evoting.nsdl.com under downloads section.		

Shareholders holding shares in electronic form and who have not undated their email datails ar sted to register / update the details in their demat account, as per the process advised by their Depository Participant.

Dear Members

Holding

Demat

Holding

Member.

Date : 11th July, 2024

Place : Gurugram

Participants (DPs).

By order of the Board

Company Secretary

P D Dev Kishan

For Sundaram-Clayton Limited

HB PORTFOLIO LIMITED

CIN : L67120HR1994PLC034148

Registered Office : Plot No. 31, Echelon Institutional Area,

Sector 32, Gurugram-122001, Harvana

Phone: + 91-124-4675500, Fax: + 91-124-4370985

E-mail : corporate@hbportfolio.com, Website : www.hbportfolio.com

NOTICE OF 29TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) /

OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

Notice is hereby given that the 29th Annual General Meeting ('AGM') of the members of HB Portfolio Limited ("the Company") will be held on Saturday, 17th August, 2024 at

03:00 P.M. through Video Conference ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') facility without the physical presence of the members at a common venue to transact the

business as set out in the notice of AGM in compliance with the applicable provisions of

the Companies Act, 2013 (the "Act") and Rules framed thereunder and the SEBI (Listing

Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Circular No. 14/2020 dated 08th April, 2020, Circular No.17/2020 dated 13th April, 2020, Circular No

20/2020 dated 05th May, 2020, Circular No. 2/2021 dated 13th January, 2021 and

Circular No. 02/2022 dated 05th May, 2022, Circular No. 10/2022 dated 28th Decembe

2022 and Circular No. 09/2023 dated 25th September, 2023 issued by Ministry of

Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th

May, 2020 and Circular No, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January

2021 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022

Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 05th January, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/167 dated 07th October, 2023 issued by

Securities and Exchange Board of India (hereinafter collectively referred to as "the

Circulars"). The Company has engaged the services of National Securities Depositor Limited (NSDL) as the authorised agency to provide the facility of attending AGM through VC / OAVM, Remote e-voting before AGM and e-voting during AGM.

In compliance with the aforesaid Circular(s), the Notice of 29th AGM and Annual Report

for the Financial Year 2023-24 will be sent only through electronic mode to those

members, whose e-mail address is registered / available with the Company / Depository

Participant(s). The aforesaid documents will also be available on the website of the

Company at www.hbportfolio.com, on the website of the Stock Exchange i.e. BSE

Limited at www.bseindia.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com

The members will have an opportunity to cast their vote electronically on the business

set out in the AGM Notice through remote e-voting / e-voting during the AGM. The

detailed procedure for remote e-voting / e-voting during the AGM by Members holding

shares in Physical mode and Members, who have not registered their e-mail address

Members who have not registered their e-mail address with the Company

Depository Participant(s) can obtain Notice of AGM and Annual Report 2023-24

Physical Please provide a request letter to the Company's Registrar and Share

Transfer Agent (RTA), RCMC Share Registry Private Limited through an

e-mail at investor.hb@rcmcdelhi.com. mentioning Folio No., Name of

Member along with scanned copy of the Share Certificate (front and back).

self-attested scanned copy of the PAN Card and address proof of the

Please update e-mail address / Bank Account Details with your Depository

For HB Portfolio Limited

MOHIT CHAUHAN

(Company Secretary) M. No.: A-53839

with the Company, will be provided in the Notice of AGM.

and login credentials for e-voting as per following procedure:

HB STOCKHOLDINGS LIMITED CIN: L65929HR1985PLC033936

Registered Office : Plot No. 31, Echelon Institutional Area Sector 32, Gurugram-122001, Haryana

Ph.: + 91-124-4675500, Fax No.: + 91-124-4370985 E-mail : corporate@hbstockholdings.com, Website : www.hbstockholdings.com

CORRIGENDUM TO THE INFORMATION REGARDING 37TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

Dear Members.

This is with reference to the advertisement published by the Company on Thursday, 04th July, 2024 in Business Standard (English and Hindi edition), the paragraph related to mode of payment of dividend will be read as follows:

In compliance with the SEBI circulars/notifications, the payment of dividend will be made only through electronic mode directly into the bank account of Members. In respect of physical folios wherein KYC details are not updated, the dividend amount shall be held back by the Company and Members may please note that the dividend amount will get credited to their bank account only after the KYC details are updated in the folio

For HB Stockholdings Limited Sd/-

	REEMA MIGLANI
Date : 11th July, 2024	(Company Secretary)
Place : Gurugram	M. No.: ACS-45762



ZEE MEDIA CORPORATION LIMITED

Registered Office: 135, Continental Building, 2nd Floor, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai, - 400018, Maharashtra Corporate Office: FC-9, Sector 16A, Noida - 201301, U.P. E-mail: complianceofficer@zeemedia.com, CIN: L92100MH1999PLC121506 Website: www.zeemedia.in, Tel: 0120-2511064-73 POSTAL BALLOT NOTICE

Notice is hereby given to the shareholders of Zee Media Corporation Limited ('the Company'), pursuant to the provisions of Section(s) 108 and 110 of the Companies Act, 2013 (the 'Act'), read with Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time ('Rules') read with the General Circular Nos. 14, 2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020 and 09/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars'), Circulars issued by SEBI in this regard, Secretarial Standard on General Meetings issued by The Institute of Company Secretaries of India ('SS-2'), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') (including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force, and as amended from time to time), to transact the specia business as set out in Postal Ballot Notice dated June 26, 2024 ('Notice').

The Notice have been sent on July 11, 2024 in compliance with the MCA Circulars, by electronic mode to those Shareholders whose names appear in the Register of Members/Beneficial Owners as received from Depositories as on Friday, July 05, 2024, i.e. ('Cut-off date') and whose email addresses are registered with the Company RTA. A person who is not a Shareholder as on the Cut-off date should treat this Notice for information purpose only. The copy of Notice along with explanatory statement is also available on the website of the Company at www.zeemedia.in, Stock Exchanges National Stock Exchange of India Limited ('NSE') at www.nseindia.com, BSE Limited ('BSE') at www.bseindia.com and on the website of NSDL a vww.evoting.nsdl.com. Pursuant to Section(s) 108 and 110 of the Act read with the Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules 2014, Regulation 44 read with Regulation 47 of Listing Regulations 8 Secretarial Standard on General Meetings issue by issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is pleased provide Remote E-Voting facility through E-Voting Platform of National Securities Depository Limited ('NSDL'), which would enable Members to exercise their right to vote on the resolution appended to his Notice, by way of Remote E-Voting. All documents referred to in this Notice will be available for inspection electronically, on all working days, until the last date of Remote E-Voting. The Company has engaged Mr. Jayant Gupta, Practicing Company Secretary (CP No.-9738) as the Scrutinizer for conducting the Postal Ballot process, in a fair and transparent manner.

The above information is being issued for the information and benefits of the members of the Company and it is in Compliance with MCA and SEBI circulars as stated above.

For Coromandel International Limited
B Shanmugasundaram
Company Secretary

TATA CONSULTANCY SERVICES LIMITED

11th July 2024

Chennai

T

(₹ crore)

Registered Office: 9th Floor, Nirmal Building, Nariman Point, Mumbai 400 021. Tel: +91 22 6778 9595 Fax: +91 22 6778 9660 e-mail: investor.relations@tcs.com website: www.tcs.com CIN: L22210MH1995PLC084781

Extract of the audited consolidated interim financial results for the three months ended June 30, 2024 (* crore)			
	Three months ended June 30, 2024	Year ended March 31, 2024	Three months ended June 30, 2023
Revenue from operations	62,613	2,40,893	59,381
Profit before exceptional item and tax	16,231	62,955	14,989
Profit before tax	16,231	61,997	14,989
Profit after tax	12,105	46,099	11,120
Total comprehensive income for the period	11,891	46,336	11,200
Paid up equity share capital (Face value: ₹1 per share)	362	362	366
Total reserves (including non-controlling interests)*	90,957	90,957	90,840
Earnings per equity share:- Basic and diluted (₹)	33.28	125.88	30.26

*Balance for three months ended June 30, 2024 represents balance as per the audited consolidated balance sheet for the year ended March 31, 2024 and balance for three months ended June 30, 2023 represents balance as per the audited consolidated balance sheet for the year ended March 31, 2023 as required by Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Extract of the audited standalone interim financial results for the three month ended lune 30, 2024

	Three months ended June 30, 2024	Year ended March 31, 2024	Three months ended June 30, 2023	
Revenue from operations	52,844	2,02,359	49,862	
Profit before exceptional item and tax	15,878	58,560	13,932	
Profit before tax	15,878	57,602	13,932	
Profit after tax	12,115	43,559	10,484	
Total comprehensive income for the period	12,149	43,724	10,602	

Notes:

1. The audited consolidated financial results and audited standalone financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on July 11, 2024. The statutory auditors have expressed an unmodified audit opinion on these results

2. The Board of Directors at its meeting held on July 11, 2024, has declared an interim dividend of ₹10.00 per equity share

3. In April 2019, Computer Sciences Corporation (referred to as CSC) filed a legal claim against the Company in the Court of Northern District of Texas and Dallas Division (trial court) alleging misappropriation of trade secrets and other CSC's confidential information and sought preliminary and permanent injunctive relief, and unspecified monetary damages and disgorgement of profits.

A trial before an advisory jury was held and on November 17, 2023, the jury returned an advisory verdict in favour of CSC, finding that the Company misappropriated CSC's trade secrets and recommended compensation of US \$70 million (equivalent to ₹584 crore) and a further punitive damage of US \$140 million (equivalent to ₹1,168 crore) to be paid by the Company to CSC. Subsequently, the parties filed their respective written submissions in the matter. On June 13, 2024, the trial court passed a judgement as follows:

- a) The Court ordered that the Company is liable to CSC for US \$56 million (equivalent to ₹467 crore) in compensatory damages and US \$112 million (equivalent to ₹935 crore) in exemplary damages.
- b) The Court also assessed that the Company is liable for US \$25 million (equivalent to ₹209 crore) in prejudgment interest through June 13, 2024. c) The Court also passed certain injunction and other reliefs against the Company.

The Company, based on external opinion and legal assessment, believes that it has a strong case and would defend its position vigorously and pursue legal remedies to overturn the adverse judgement of the trial court.

4. The above is an extract of the detailed format of financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015. The full format for three months ended June 30, 2024, are available on the BSE Limited website (URL: <u>www.bseindia.com</u>), the National Stock Exchange of India Limited website (URL: www.nseindia.com) and on the Company's website (URL: www.tcs.com/investors)

For and on behalf of the Board of Directors

Mumbai
July 11, 2024

K Krithivasan CEO and Managing Director DIN:10106739 The Members are requested to note the e-Voting Instructions as follows

- (a) The Notice is being sent to the members of the Company whose name appear in the Register of Members/List of Beneficial Owners of the Company as received from the RTA/Depositories as on the cut- off date and shall be entitled to vote on Resolution set forth in the Notice. A person who is not a member as cut- off date should treat this notice for information purpose only
- b) The Remote E-Voting period will commences on Friday, July 12 2024 at 9:00 A.M. (IST) and ends on Saturday, August 08, 2024 till 5:00 P.M. (IST). During this period, shareholders of the Company may cast their vote electronically. The Remote e-voting module shall be disabled by NSDL after the prescribed date and time for Remote E-Voting. Once the vote on resolution is cast by the Shareholder, the Shareholder shall not be allowed to change i subsequently.
- c) During the period, members of the Company as on the cut-off date holding shares in physical or in dematerialised form, may cast their votes through Remote E-Voting. Once the vote on resolution is cast by the member, the same cannot be subsequently modified by such member.
- d) Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice and in particular the procedure of casting vote through Remote E-Voting.
- e) If you have any queries or issues regarding Remote E-Voting car contact NSDL on www.evoting.nsdl.com or call on toll free no... 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to Mr. Amit Vishal, Asst, Vice President or Ms, Pallavi Mhatre, Sr, Manager at evoting@nsdl.co.in.

The result of the voting by Postal Ballot will be announced by the Chairman or to a person authorized by the Chairman in writing, who hall countersign the same. The results of the Postal Ballot conducted through Remote E-Voting process along with the Scrutinizer's Repor shall be announced within permissible timelines and will be displayed along with Scrutinizer's Report on the website of the Company viz www.zeemedia.in, besides being communicated to Stock Exchanges

For Zee Media Corporation Limited

	04
	Ranjit Srivastava
lace: Noida	Company Secretary & Compliance Officer
ate : July 11, 2024	Membership No: A18577

ΤΛΤΛ



वसई

महानगरपालिकेचा कारभार नवीन प्रशासकीय इमारतीत

१४० सदस्यांसाठी सुसज्ज सर्वसाधारण सभागृह

स्वतंत्र ११ दालने तयार करण्यात आली असून विविध विभागांसाठी दालनांसह आसन व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रत्येक मजल्यावर ऑडीओ, व्हिडीओ व्यवस्थेसह बैठकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण प्रशासकीय इमारतीत एकूण ४१५ कर्मचाऱ्यांच्या आसन व्यवस्थेचे नियोजन करण्यात आलेले आहे. संपूर्ण इमारतीमध्ये मध्यवर्ती वातानुकूलित व्यवस्था करण्यात

TATA CONSULTANCY SERVICES LIMITED

समभाग धारकांना सोमवार, ५ ऑगस्ट, २०२४ रोजी देण्यात येईल.

९वा मजला, निर्मल बिल्डिंग, नरिमन पॉईंट, मुंबई– ४०००२१.

सीआयएन: एल२२२१०एमएच१९९५पीएलसी०८४७८१

ईमेल : <u>investor.relations@tcs.com,</u> वेबसाईट: www.tcs.com

एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडची (<u>www.nseindia.com</u>) वर सुध्दा उपलब्ध आहे.

सचना

अंतरिम लाभांश आणि अभिलेख

तारखेची घोषणा

कंपनीच्या संचालक मंडळाने गुरुवार, ११ जुलै, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत कंपनीच्या प्रत्येकी

रु. १ च्या प्रति समभाग रु. १० च्या अंतरिम लाभांशाची घोषणा केली आहे. अंतरिम लाभांश हा त्यासाठी

निश्चित केलेली अभिलेख तारीख अशा शनिवार, २० जुलै, २०२४ रोजीस शेअर्सचे लाभकारी मालक म्हणुन

डिपॉझिटरीजच्या नोंदीमध्ये असलेले किंवा कंपनीच्या सभासद रजिस्टरमध्ये नावे असलेल्या कंपनीच्य

वरील माहिती कंपनीची वेबसाईट (<u>www.tcs.com</u>) आणि कंपनीचे शेअर्स सूचीबध्द असलेल्या स्टॉक

एक्स्चेंजेसची वेबसाईट म्हणजेच बीएसई लिमिटेडची (<u>www.bseindia.com</u>) आणि नॅशनल स्टॉक

डमारतीमध्ये उपहारगृहाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमास खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर, आमदार राजेश पाटील, आयुक्त तथा प्रशासक अनिल कुमार पवार (भा.प्र.से), प्रथम महापौर राजीव पाटील, प्रथम महिला महापौर प्रवीणा ठाकुर, माजी महापौर नारायण मानकर, रुपेश जाधव, प्रवीण शेट्टी, परिवहन समिती सभापती कल्पक पाटील, अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे व अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड करिता

T

TATA

सही/

कंपनी सचिव

प्रदीप मनोहर गायतोंडे

श्रेयवादाच्या लढाईत मी नाही ः हितेंद्र टाकूर (आमदार)

दि. ८ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांनी २५० कोटी रुपये खर्चाच्या वसईतील नव्या मल्टिस्पेंशालिस्ट हॉस्पिटलसाढी २५ कोटीचे टोकनमनी पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करून या हॉस्पिटलच्या उभारणीचा जीआर आमदार क्षितीज टाकूर यांच्या हाती सुपूर्द केला. 'हे तुमचे बर्थडे गिफ्ट आहे . तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी हॉस्पिटलचे भूमिपूजन करून टाका' असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले . तसेच या सूचना महापालिका आयुर्वतांनाही त्यांनी दिल्या. त्यानंतर आम्ही वसईत भूमिपूजनाची तयारी केली. त्यामुळे श्रेयवादाच्या लढाईत मी जाणार नाही. येत्या तीन–चार महिन्यात वसई–विरार आणि पालधर जिल्ह्यात ५० हजार कोटी रुपयांच्या विकास योजनांची कामे सुरू होणार असून, हा अनेक वर्षांच्या आम्हा तिघा आमदारांकडून झालेल्या पाटपुराव्याचा हा परिणॉम आहे . दोन विद्युत सबस्टेशन आणि आधुनिक विद्युत व्यवस्था, पाणीपुरवटा योजनांचा विस्तार आणि अन्यही विविध विकास कामांचा यात अंतर्भाव आहे . या सर्व कामांचे श्रेय कुणाचे हे अख्खा महाराष्ट्र जाणून आहे .

पुचना याद्वारे देण्यात येते की, माझे अशील **श्री** राशिकांत सोनावणे यांनी माझे अशिलांच्या मालकीच्या मिळकतीच्या संदर्भात पीओए मध्ये नमव केल्याप्रमाणे काळजी घेणे, देखभाल करणे आणि इतर कामे करण्याच्या हेतूने त्यांची पत्नी, म्हणजेच श्रीम. मनिषा शशिकांत सोनावणे यांचे नावे नोंदणी क्र. बीडीआर/१७/५६५०/२०२२ धारक २७/०४/२००२२ दिनांकित एक सर्वसामान्य कुळमुखत्यारपत्र निष्पादित केले आहे. माझ्या अशीलाने श्रीम, मनिषा शशिकांत सोनावणे यांच्याकडे पाठविलेल्या समाप्तीसाठी वैधानिक सूचनेमार्फत २७/०४/२०२२ दिनांकित सदर पीओए आधीच मागे घेतले आहे. सर्वसामान्य जनतेस याद्वारे श्री. शशिकांत सोनावण् यांच्या शिवाय वैयक्तिकरित्या संमती २७/०४/२०२२ दिनांकित सदर पीओए च्या आधारावर कोणताही दस्तावेज निष्पादित करणे आणि कोणत्याही मिळकतीच्या संदर्भात सदर श्रीम. मनिषा शशिकांत सोनावणे यांच्याशी व्यवहार करण्याचा इशारा देण्यात येते आहे. जर कोणीर्ह व्यक्ती २७/०४/२०२२ दिनांकित पीओएच्या आधारावर कोणत्याही मिळकतीच्या संदर्भात माझ्य अशीलांच्या संमतीशिवाय वैयक्तिकरित्या सदर श्रीम. मनिषा शशिकांत सोनावणे यांच्याशी व्यवहार करित असल्यास. तर ते त्याच्या/तिच्या देण्यात आला आहे, असे समजून सदर मिळकर्त जोखीम, खर्च आणि परिणामांवर असेल तसेच कायद्याच्या विरोधात असेल आणि अर्श अगदी निर्वीवाद बोजाविरहित आहे, असा दाखला कृत्य/व्यवहार माझ्या अशीलांवर बंधनकारक (Clear Title Certificate) देण्यात येईल, हि नोंद सतील आणि असे व्यवहार शून्य म्हणून मानले घ्यावी जाईल. कृपया याची नोंद घ्यावी.

(वकील छाया गोलटगावकर) ठिकाण : मुंबई दिनांक : १२.०७.२०२४

सचना च्यावी की, माझे अशील हे नामाधिकार स्पष्ट आणि सर्व भार, दावे किंवा प्रभारापासून मुक्त असल्याचे सध्याचे . द्वारे जार्र गठी बोलाविण्यात येत आहे. कालावधीत कोणतेही आक्षेप प्राप्त झाले नाहीत तर अ माराजवात काणतहा जावा आते काल नहात तर जर मृहित घरले जाईल की, सदर मिळकत ही सर्व भारांपासू-मुक्त आहे आणि कोणतेही दावे असल्यास ते त्यागित मजले जातील. त्यानंतरचे कोणतेही आक्षेप विचारा घेतले जाणार नाहीत किंवा माझ्या अशीलांवर बंधनकार

मिळकतीचे परिशिष्ट ारक ॲटलांटा प्रिमायसेस को –ऑपरेटिव्ह सोसायटी लि.

ारे जारी विभिन्न क्र. ५४१ ते ५४५ दोन्ही एकत्रित

सलेल्या प्रमाणपत्र क्र. ६९ धारक प्रत्येकी रु. ५०/

पाच) पूर्ण भरणा शेअर्समधील सर्व हस्तांतरितींचे हक

भव्य शा

संचेती ॲण्ड संचेती, तकील

(एकण किंमत रु. २५०/-) च्या दर्शनी किंमतीचे सदर

नामाधिकार आणि हितसंबंध.

ठिकाम : मंबई, दिनांक : १०.०७.२०२४.

अशील सौ. विजया सुधीर शेही (विजया इंटरप्राझेस पांचे दिनांक १७/०१/२०२३ रोजी सकाळी १०.३ **१२.००** च्या समारास घर शिपिटंगमध्ये हरवले निकेचे मळ शेअर प्रमाणपत्र गहाळ झाले. त्याचे शेअ माणपत्र क्र. ६१ आणि नंबर ऑफ शेअर्स ५ गाळ ५८, पहिला मजला मिस्त्री इंडरिट्रयल कॉम्प्लेक्स मेसेस कॉ. ऑप. हौ. सो. लि. एमआयडीसी कॉर **रोड अंधेरी पूर्व — ४०००९ ३**, शेअर्स इच नं ३०१ ते ३० मर्यंत प्रत्येकी पन्नास रुपये दिलेले आहेत। तर कोणाला हा दस्तावेज सापडला तर कपया नमूद्र केलेल्या पत्यावर परत करावा, या संदर्भात ज काही दावा किंवा हक्क **असल्यास १४ दिवसांच्य**

कालावधीत आपला आक्षेप नोंदवावा । नांक :— १२/०७/२०२४ श्री. डी. एस. तिवार (उच्च न्यायालय वकील

जाहीर नोटीस

पत्ता — दुकान नं. १९६ आंकाक्षा टॉवर रेल्वे स्टेशनजवळ, नालासोपारा पूर्व

PUBLIC NOTICE

NOTICE HEREBY given to the public at large on behalf of my dient, Mr. Yatin Jain, and others regarding the flat premises bearing No. 2403 on 24th Floor, in "B" Wing, building known as Krishvi Escape, Bhuleshwar Road, Bhuleshwar, Mumbai-400002, owned by my clients. The said flat is purchased from M/s. ShagunBluekey Realt or 4th August 2022, by an Agreement for Sale duly registered with the Sub Registrar of Assurances at Mumbai City-1 under Sr. No. BBE-1/9003/2022. My dient hereby states that said agreement is lost or missplaced somewhere at Kalbadevi, and the same could not be lodged a complaint in this regard with the L. T. Marg Police Station on 16.05.2024. Now my client inlends to sell and transfer and obtain a

loan from a financial institution on the said flat. If any person or persons have any daim, right, title, or objection ift, exchange, lien, etc. in respect of the said flat togethe with interest, the same may be sent within 14 days from he publication of this public notice at my office address a Shop No.58, Ground Floor, Ostwal Park Building No.7 Bhayandar (East) Dist. Thane-401 105, failing which my dient will enter into an agreement and mortgage as above referred to in respect of the said flat, without an ed to in respe eference to such claim, and the same, if any, shall b considered waived. MR. A.R. DUBEY Date: 12/07/2024 (Advocate High Court

जाहीर सूचना

तमाम जनतेने सचना घ्यावी की. माझे अशील सुदर्शन फार्मा इंडस्ट्रिज लिमिटेड (खरेदीदार) हे अपर्णा मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड (विक्रेते) यांच्याकडून विभिन्न क्र. ०४६ ते ०५० दोन्ही एकत्रित धारक **रू. पन्नास मात्र** चे पाच पूर्ण भरणा शेअर्स (यानंतर सदर शेअर्स असा उल्लेख) च्यासह एस.व्ही. रोड, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई-४०००५६ येथे स्थित कॉसमॉस अपार्टमेंट को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड च्या ३९९, कॉसमॉस अपार्टमेंट अशा ज्ञात बिल्डिंगमधील १ल्या मजल्यावरील कार्यालय **क्र. १०१, १०२** आणि १०३ धारक त्यांचे कार्यालय (यानंतर सटर मिळकत असा उल्लेख) खरेदीसाठी इच्छुक आहेत. तमाम जनतेला याद्वारे सदर मिळकत आणि सदर शेअर्स मधील अपर्णा मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड चे हक, नामाधिकार, शेअर आणि हितसंबंधासाठी कोणतेही दावो किंवा आक्षेप लिखित मध्ये याच्या/ तिच्या/ त्यांच्या दावे/ आक्षेपाच्य पुष्ठर्थ मध्ये तसे कागदपत्रे आणि पुराव्याच्या प्रतींसह आमच्या खालील नमुद कार्यालय पत्त्यावर या सूचनेच्या प्रकाशनाच्या **१५ दिवसांच्या** आत जमा . हरण्यासाठी मागवित आहेत. उपरोक्त बोळेत जनतेकडून दावे/आक्षेप प्राप्त न झाल्यास, विक्रेते त्यांच्या इच्छेनुसार सदर मिळकत माझ्या अशीलांना विक्री, अभिहस्तांतरण, मंजुर आणि अभिहस्तांकन करण्यासाठी मुक्त असेल. त्यानंतर प्राप्त कोणतेही टावे/आक्षेप त्यागित समजले जातील आणि टावे वैध नसतील आणि असे मानले जाईल की, कोणत्याही व्यक्तीला माझ्या अशीलांनी सदर मिळकत सदर शेअर्ससह खरेदी करण्यासाठी कोणताही आक्षेप नाही आणि की खरेदीनंतर माझ्या अशीलांचे सदर मिळकतीसाठीचे नामाधिकार हे स्वच्छ, पणनयोग्य आणि सर्व भारांपासून मुत्त असतील आणि माझ्या अशीलांच्या पसंतीने कोणत्याही व्यक्तीला सदर मिळकत आणि सदर शेअर्स विक्री, अभिहस्तांतरण, हस्तांतर आणि मंजुर करण्याचे चांगले हक्क, संपुर्ण अधिकार आणि पूर्ण अधिकार असतील सही/- मकेश जे. सांगानी

रिना सुनिल रॉड्रीग्ज

जाहीर सूचना

तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की

कोणालाही सदर मिळकतीच्या संदर्भात

नामाधिकार, हितसंबंध मागणी आणि किंव

दावा जसे की वारसाहक, शेअर, विक्री

गहाण, भाडेपट्टी, धारणाधिकार, प्रभार,

परवाना, भेटवस्तू, कब्जा किंवा भार किंवा

अन्यकाही विक्री, गहाण, भेट, अभिहस्तांकन

किंवा अन्यकाही असल्यास तसे पक्ष किंवा

व्यक्तींनी यादारे लिखित स्वरुपात

त्याच्या/तिच्या/त्यांच्या पुष्ठचर्थ दस्तावेजीय

पुराव्यांसह या सूचनेच्या प्रकाशनाच्या

तारखेपासून १५ दिवसांच्या आत मला

कळवावे, कसूरकेल्यास तशा व्यक्तींचे तसे दावे

त्यागीत मानले जातील आणि माझ्या

आशिलांसाठी बंधनकारक असणार नाहीत

कोणत्याही

स्वरूपाचा दावा,

हक

वकील उच्च न्यायालय कार्यालय पत्ताः ५०२, ५वा मजला गांजावाला रेसिडेन्सी. गांजावाला गल्ली, बोरिवली (पश्चिम), मुंबई–४०००९२ दिनांक-१२/०७/२०२४ ठिकाण- मुंबई

न्यायालय क्र. ८१ (माझगाव) मुंबई येथील मुंबई नगर दिवाणी न्यायालयात संक्षिप्त दिवाणी वाद क्र. १२२१ सन २०१६ वत्तपत्र प्रकाशनाकरिता सी.पी.सी.चा आदेश V नियम

२० (१-ए))

शहर कार्यालय, वाणिज्य वापरासाठी दुकाने व नेता, विरोधी पक्षनेता यांची स्वतंत्र दालने, वसई-विरार आलेली असून महानगरपालिकेच्या 'नवीन प्रशासकीय दुसऱ्या मजल्यावर पार्किंग व्यवस्था कार्यालयेही स्थापित करण्यात आली (दुचाकी २६३ नग, चारचाकी ७३ नग) इमारत व परिवहन भवन' इमारतीचे आहेत. याचबरोबर उप-आयुक्तांसाठी उद्घाटन विरार पश्चिम येथे बुधवारी संपन्न

परिषद सभागृह स्थापित करण्यात आले आहे. तसेच अतिरिक्त आयुक्त, उप-महापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह

करण्यात आली आहे. तसेच ३ ते ७ मजल्यावर प्रशासकीय कार्यालय आहे. यामध्ये १४० सदस्य संख्या असलेले सुसज्ज सर्वसाधारण सभागृह व ६६ आसन क्षमता असलेले स्थायी सभागृह स्थापित करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे आयुक्त, महापौर यांची दालने, कार्यालये व

झाले. महानगरपालिका नवीन प्रशासकीय इमारत व परिवहन भवन इमारत ही २५,४७५ चौ. मी. क्षेत्रफळ असलेली तळमजला +७ मजली इमारत असून या इमारतीच्या तळ मजल्यावर बस सर्व्हिसिंग

व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच समोरील मोकळ्या जागेत बस पार्किंग व बस धुण्याची व्यवस्था करण्यात आली असून पहिल्या दोन मजल्यांवर परिवहन

जाहीर सूचना **सर्व व्यक्तींना,** कळविण्यात येते की, मी, **एफफी डी'सुझा**, राहणार फ्लॅट क्रमांक ३४,

तिसरा मजला, गो निधी, हिल रोड, वांद्रे (प.), मुंबई ४०० ०५० निम्नस्वाक्षरीकार, खालील नमूद परिशिष्टात उल्लेखित मालमत्तेच्या संदर्भातील २ फेब्रुवारी १९९२ दिनांकित मुखत्यारपत्र, ज्याद्वारे माझे मुखत्यार म्हणून श्रीम. स्टेफीनी मिरांडा (''स्टेफीनी'') यांची नियुक्ती केली, ते संपर्णतः रह केले आहे.

यादारे तमाम जनतेला कळविण्यात येत आहे की, मी, एफ्फी डी'सुझाने खालील नमूद परिशिष्टातील मालमत्तेच्या संदर्भात श्रीम. स्टेफीनी यांना दिलेले २ फेब्रुवारी १९९२ दिनांकित मुखत्यारपत्र मागे घेतले आहे, रद्द केले आहे, समाप्त केले आहे

परिशिष्टात विवर्णित मालमत्तेतील माझ्या शेअर्सच्या संदर्भात स्टेफीनीशी व्यवहार करण्याबाबत जनतेतील कोणाही आणि सर्व सदस्यांना सावध केले जात आहे आणि असे केल्यास ते तमच्या स्वतःच्या जोखमीवर, खर्चावर आणि परिणामांवर असेल.

> <u>परिशिष्ट</u> गाव गोडदेव, तालुका ठाणे, जिल्हा ठाणे

सर्व्हे क्र. जुना	सर्व्हे क्र. नवा	क्षेत्र एच्-आर
३८२/६	६५/६	0-&-&
३८३/१६	६१/१६	
३८३/२२	६१/२२	0-8-0
३९८/७	६०/७	0-2-3
३९८/९	६०/९	0-0X-3
३९८/१५	६०/१५	0-2-4
३९८/१६	६०/१६	0-5-5
३९८/१७ए	६०/१७ए	0-8-0
३९८/१८	६०/१८	0-09-9

दिनांकित १२ जुलै २०२४ ठिकाण : मुंबई

एफ्फी डी'सुझा

Eð kotak[®] कोटक महिन्द बँक लिमिटेड CIN - L65110MH1985PLC038137 नोंदणीकृत कार्यालय: २७ बीकेसी, सी २७, जी ब्लॉक, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई - ४०० ०५१ तरध्वनी: +९१ २२ ६१६६ ०००१ फॅक्स: +९१ २२ ६७१३ २४०३

वेब साईट<mark>: www.kotak.com</mark> इमेल: <u>KotakBank.Secretarial@kotak.com</u>

भासदांना एकोणचाळिसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तिय वर्ष २०२३–२४ च्या अंतिम लाभांशाचे वाटप करण्यासाठीची नोंदणीची तारीख याविषयी सभासदांना सूचना

याद्वारे सूचित करण्यात येत आहे की कोटक महिन्द्र बँक लिमिटेडच्या (''बँक'') सभासदांच एकोणचाळिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') शनिवार, ३ ऑगस्ट २०२४ रोजी (भारती **प्रमाणवेळ)** सकाळी ११.३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('**'व्हिसी'')** द्वारे घेण्यात येईल

कंपनी बाबींचे मंत्रालय यांचे जनरल सर्क्युलर नं. ९/२०२३ दिनांकीत २५ सप्टेंबर २०२३, जनरल सर्क्युलर नं. १४/२०२० दिनांकीत ८ एप्रिल २०२०, जनरल सर्क्युलर नं १७/२०२० दिनांकीत १३ एप्रिल २०२०, जनरल सर्क्युलर नं.२०/२०२० दिनांकीत ५ मे २०२० आणि इतर संबंधित सर्क्युलर सोबत वाचण्यात येणारा कंपनी कायदा. २०१३ आणि त्या अंतर्गत तयार करण्यात आलेले नियम यामधील तरतुदी आणि सिक्युरीटीज़ ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') यांनी ७ ऑक्टोबर २०२३ रोजी सादर केलेल्या सेबी (''लिस्टींग ऑब्लीगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्ट्स'') रेग्युलेशन्स, २०१५ ''सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स'') याच्या विशिष्ट तरतदींच्या पूर्ततेपासून सवलत देणारे सर्क्युलर यामधील तरतूदीच्या अनुसार, स्वतंत्र व एकत्रित लेखापरिक्षित वित्तिय विवरणे वित्तिय वर्ष २०२३–२४ यांचा समावेश असणारा एकसंघ वार्षिक अहवाल २०२३-२४ आणि संचालकांचा अहवाल व लेखापरीक्षकांचा अहवा आणि त्यासोबत जोडणे आवश्यक असणारी इतर कागदपत्रे यांच्या सोबत एजीएमची सचना बँकेच्य सभासदांना योग्यवेळी बँक/बँकेचे रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजट्स / डिपॉझिटरी पार्टीसिपन्ट्न्स (''डिपीज' यांच्याकडे नोंदविलेल्या त्यांच्या इ-मेले ॲड्रेसवर इलेक्ट्रॉनिक पध्दतीने पाठवून देण्यात येतील. एजीए ची सुचना आणि एकसंघ वार्षिक अहवाल २०२३-२४ हे बँकेची वेबसाइट https://www.kotak

com/en/investor-relations/financial-results/annual-reports.html. बीएसड लिमिटेः नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया यांच्या वेबसाइट्स अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> आपि www.nseindia.com आणि नॅशनूल सिक्युरीटीज् डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडिएल'') ह्या बँकेने नियुक्त केलेल्या इ-व्होटींग सेवा पुरविणाऱ्या संस्थेची वेबसाइट <u>https://www.evoting.nsdl.com</u> यांच्यावर देखील करण्यात येईल.



झी मिडिया कॉर्पोरेशन लिमिटेड

ठिकाण : मंबई

दिनांक : ११ जुलै, २०२४

फोन: + ९१ २२ ६७७८ ९५९५

नोंदणीकृत कार्यालयः

नोंदणीकृत कार्यालय : १३५, काँटिनेंटल बिल्डिंग, २ रा मजला, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई - ४०००१८, महाराष्ट्र कॉर्पोरेट कार्यालय : एफसी-९, सेक्टर १६ए, नॉयडा - २०१ ३०१ (यू. पी.) ई-मेल : complianceofficer@zeemedia.com सीआयएन : एल९२१००एमएच१९९९पीएलसी१२१५०६ वेबसाइट : www.zeemedia.in, दूर. ०१२०–२५११०६४–७३ पोस्टल बॅलट सूचना

कंपनी अधिनियम, २०१३ **('अधिनियम')** च्या कलम ११० आणि काही असल्यास इतर प्रयोज्य तरतुदीसह वाचता कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन) रुल्स, २०१४ ('रुल्स'), निगम व्यवहार मंत्रालय ने जारी केलेल्या ८ एप्रिल, २०२० दिनांकीत जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२० आणि १३ एप्रिल, २०२०, दिनांकीत १७/२०२० आणि २५ सप्टेंबर, २०२३ दिनांकीत ०९/२०२३ **('एमसीए सर्क्युलर्स')** ह्या बाबतीत सेबी ने जारी केलेली सर्क्युलर्स, इन्स्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने जारी केलेले सर्वसाधारण सभांवरील सेक्रेटरीयल स्टँडर्ड (**'एसएस-२')** सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) च्या रेग्युलेशन ४४ (त्याच्या बेळोबेळी प्रचलित कोणत्याही वैधानिक दुरुस्त्या किंवा पुनर्अधिनियमीतींसह) ला अनुसरून याद्वारे **झी** मिडिया कॉर्पोरेशन लिमिटेड ('कंपनी') च्या भागधारकांना सूचना देण्यांत येते. याद्वारे देण्यात येते की, दिनांक २६ जून, २०२४ रोजीच्या पोस्टल बॅलट सूचनेत नमुद विशेष कामकाज सामान्य ठराबाद्वारे पोस्ट बॅलटच्या मार्गाने सभासदांची मंजरी घेण्यात येणार आहे. शुक्रवार ०५ जुलै, २०२४ **('कट-ऑफ डेट')** रोजी ज्यांची नावे

जाहीर सृ	चना
मुंबई येथील न्याय	व्यवस्थेच्या
उच्च न्यायाल	यातील
साधारण मूळ दिवाण	ी अधिकारिता
निष्पादन अर्ज (एल) क्र.	३१७०३ सन २०२२
मधील	
अंतरिम अर्ज (एल) क्र.	३१७०८ सन २०२२
जयेश सावळा	अर्जदार
विरुद्ध	
जनक दोशी	उत्तरवादी
सह	
निष्पादन अर्ज (एल) क्र.	३१२८१ सन २०२२
मधील	
अंतरिम अर्ज (एल) क्र.	३१२८६ सन २०२२
किरण गोराडिया	अर्जदार
विरुद्ध	
जनक दोशी	उत्तरवादी

१. ''कोर्ट रिसिव्हर, उच्च न्यायालय, मंबई'' च्य नावात काढलेल्या इसारा अनामत रकम (इअर) म्हणून मुंबई येथे देय परिशिष्टांत वर्णन केलेल्या मिळकतीच्य संबंधात रु. ४०.००.०००/– (रुपये चाळीस लाख मात्र) च्या रकमे साठी कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेच्या एका डिमांड डाफ्ट/पे ऑर्डर सह निष्पादन अर्ज (एल क्र. ३१२८१ सन २०२२ मधील अंतरिम अर्ज (एल क्र. ३१२८६ सन २०२२ सह निष्पादन अर्ज (एल) क्र ३१७०३ सन २०२२ मधील अंतरिम अर्ज (एल) क्र 38/99/ सन २०२२ मधील नामतर उच्च न्यायालय मंबई (कोरामः आर.आय.छागला, न्या.) यांनी पारि केलेल्या १८ जून, २०२४ दिनांकित आदेशाच्य आधारे ''जसे आहे जेथे आहे'' आणि ''जसे आहे जे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे' त्त्वावर २५ फेब्रवारी, २०१९ दिनांकित गहाण विलेखाद्वारे स्टेट बँक ऑफ इंडिया कडे गहाण असलेल्या परिशिष्टांत वर्णन केलेल्या मिळकतीच्या विक्री साठी मोहोरबंद पाकिटातून निम्नस्वाक्षरीकारांनी प्रस्ताव मागवले आहेत. २. स्व–साक्षांकित ओळख पत्र आणि संपर्क क्रमांक प्रस्तुत केल्यावर १९/*०*७/२०२४ <mark>रोजी स</mark>. ११.०० ते सं. ४.०० वा. पर्यंत मिळकत आणि कोर्ट रिसीव्हा कडे उपलब्ध टप्नावेजांचे निरीक्षण करू टिले जाईल 'निष्पादन अर्ज (एल) क्र. ३१२८१ सन २०२२ मधील अंतरिम अर्ज (एल) क्र. ३१२८६ सन

रोजी किंवा त्यापूर्वी सं. ४.०० वा. पर्यंत खालील

पच्यावर कार्यालय असलेल्या कोर्ट रिसीव्हर, उच्च

ऱ्यायालय, मुंबई चे कार्यालयात प्रस्ताव पोहोचणे

३. अशा रितीने प्राप्त झालेले प्रस्ताव

०२/०८/२०२४ रोजी द. २.३० वा. नामदा

ऱ्यायालयाकडून विचारात घेतले जातील. प्रस्तावकर्ते

बच्छा असल्यास नामदार न्यायालया समोर हजर राहन

४. विक्री च्या अटी आणि शर्तींची एक प्रत

कोणत्याही स्वरूपात विना–परतावा आणि विना-

समायोजन असलेल्या रोख रु. १००/- चे प्रदान

केल्यावर खाली दिलेल्या पत्त्यावर कोर्ट रिसीव्हर, उच्च

. सर्वोच्च बोलीदाराकडन वादग्रस्त मिळकतीच्य

विक्रीसाठीचा प्रस्ताव नामदार उच्च न्यायालय, मुंबई

च्या मंजरी अधीन असेल आणि नामदा

न्यायालयाच्या निर्देशांनी प्रस्ताव निश्चित केल

६. ह्या फ्लॅटचा नेमका बिल्टअप/कार्पेट एरिय

ठरवण्याकरिता त्यांच्या आर्कीटेक्ट कडन

परिशिष्टातील फ्लॅटचे मोजमापित घेण्याची मोकळीक

<u>परिशिष्ट</u>

मंजुर प्लॅन व डीसीपीआर २०३४ प्रमाणे कार पार्किंग

. सेंस असलेल्या श्री कृष्णा निवास, प्लॉट क्र. २८४

बी.ए. खिमजी रोड, माटुंगा (पूर्व), मुंबई-४०० ०१९

येथील समारे २८५.४६ चौ. मी. (२५ फेब्रवारी

२०१९ दिनांकित गहाण विलेख आणि २ सप्टेंबर

२०२० दिनांकित पुढील आकारांच्या विलेख प्रमाणे)

मोजमापित १०वा आणि ११वा मजला, समाविष्ट

टीपः ह्या फ्लॅट च्या संबंधात ऑक्युपेशन सर्टीफिकेट

कोर्ट रिसीव्ह

उच्च न्यायालय, मंबई

कोर्ट रिसीव्हरचे कार्यालय,

बँक ऑफ इंडिया बिल्डिंग

२रा मजला. एम.जी. रोड

ईमेलः crcvr-bhc@nic.in

फोर्ट, मुंबई-४०० ०२३

न्यायालय, मुंबईच्या कार्यालयात उपलब्ध होईल.

आवश्यक आहे

जाईल.

बोलीदारांना असेल.

असलेला डुप्लेक्स फ्लॅट.

दिनाँकः ११ जुलै, २०२४

अजून मिळालेले नाही.

त्यांचे प्रस्ताव वाढव् शकतात.

जाहीर सूचना जाहीर सूचना सर्व लोकांस कळविण्यात येते की. गांव मौजे सालोली, ता. वसई, जि. पालघर, स. नं. ७९, हि.नं. २ क्षेत्र ०.४१.५० हे. आर. + पोट खराबा ०-०१-३० हे.आर. एकूण क्षेत्र ०-४२-८०, आकार ४.१२ रू.पै. हि मिळकत १) नितीन हरिश्चंद्र पाटील, २) संध्या उर्फ वत्सला सुभाष राऊत, ३) संध्या अरूण किणी व इतर हयांचे सामाईक मालकी व कब्जेवहिवटिर्च असन सदर संपर्ण मिळकत जमिन मालकांनी आमचे अशिलांस कायम विक्री करण्याचे मान्य केले आहे. सदर मिळकत अगदी निर्वीवाद बोजाविरहित आहे किंवा नाही या परिक्षणाकरिता सटर प्रकरण आपन्या अधालांनी आपन्याकरे सोपविले आहे. तरी सदर मिळकती संबंधाने कोणाहीकडे हितसंबंधाच्या दृष्टीने गहाण दान बक्षीसपत्र वगैरेरित्या हस्तांतरणाच्या दृष्टीने विधिग्राहय ठरेल अशा लेखी हरकत घेण्यासारख पुरावा असेल तर त्यांनी सदरची नोटीस प्रसिध्द डालेपासन १४ दिवसांच्या आत लेखी. कायदेशिर पुराव्यांसकट आपली हरकत आमचे कार्यालय ऑफिस नं.२, सुप्रिम बिल्डींग, डांगे टॉवरच्या मागे फ्लायओकर बिज जवळ. नालासोपारा (प.), ४०१ २०३. येथे सादर करावी. अन्यथा कोणाची काहीच हरकत नाही व हरकत, हक्क असल्यास तो सोडून

दिनांकः १२/०७/२०२४ (वकील उच्च न्यायालय)

मालक, (१) जयेश नटवर पारेख आणि (२) सोमीन नटक पारेख, दोघेही २२८, पारेख बिल्डिंग, माता लक्ष्म हॉस्पिटल रोड, सायन, मुंबई- ४०००२२, त्यांचे मयत वडील मयत नटवर नागजीभाई पारेख कडून वारसा हकाने मेळालेल्या मिळकत, यांचे आखासनाच्या आधाराव आणि अटलंटा प्रिमायसेस को-ऑप. सो. लि. हेलेल्या शेअर प्रमाणपत्रानुसार खालील विवर्णित स्थाव मिळकतीच्या खरेदी करिता वाटाघाटी करित आहेत. त्यामळे. सर्व व्यक्तींना खालील वर्णिलेल्या स ळकतीमध्ये कोणतेही हितसंबंध असल्यास याद्वारे त्यांन त्यांचे आक्षेप जर काही असल्यास ते लिखित स्वरूपा घेऊन त्यांच्या पुरक दस्तावेजांसह सदर सूचनेच्य तारखेपासून १५ दिवसांच्या आत खालील नमूद पत्त्याव

नसतील

मंबई शहराच्या नोंदणीकत जिल्ह्यामधील फोटं वेभागामधील कॅंडेस्ट्रल सर्व्हे क्र. १९५० धारक प्लॉटमध्ये सल्लेल्या, असलेल्या आणि स्थित प्लॉट क्र. २०९, बॅकबे रिक्लेमेशन, नरीमन पॉइंट, मुंबई - ४०००२१ येथे स्थित अँटलांटा अशी ज्ञात इमारत, ११व्या मजल्यावरील क्र ११३ धारक कार्यालय परिसरांचे ते सर्व भाग आणि विभाग . गेजमापित अंदाजे ६६० चौरस फूट चटई क्षेत्र एकत्रित स १९८२ च्या नोंदणी क्र. बीओएम/जीईएनएल/बी/१४०६

जाहीर सूचना माझा अशील गाव मरोळ, तालुका विलेपार्ले, जिल्हा मुंबई उपनगर-४०० ०५९ मध्ये स्थित सीटी सर्व्हे क्र. १५४६, मोजमापीत १४२३.१४ चौ.मी. धारक मिळकत (समाविष्टीत रस्त्याकरिता ९६० मी. अंदाजे राखीव वगळता जमिन किंवा मैदानाचे ते सर्व भाग व विभाग) यानंतर सदर मिळकत असा उल्लेख खरेदी करण्यास इच्छक आहेत आणि आम्हाला आमच्या अशिलांद्वारे सदर मिळकतीचे नामाधिकार तपासण्यास सुचित केले आहे.

एजीएम साठी उपस्थिती

बँकेने एजीएमच्या आयोजनासाठी व्हिसी सुविधा पुरविण्यासाठी एनएसडीएलच्या सेवा घेतल्या आहेत. एजीएमच्या सूचनेतील नोंदींमध्ये 'व्हिसी व्दारे एजीएमला उपस्थित राहण्यासाठी सूचना' खाली नमूद केलेल्या टप्प्यांचे पालन करून सभासद एनएसडिएल इ-व्होटींग सिस्टीम मार्फत व्हिसीव्दारे एजीएमल उपस्थित राह शकतील.

इ–मतदान सुविधा:

एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या कामकाजावर इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीव्दारे (''इ–व्होटींग'' आपले मतदान करता यावे यासाठी सभासदाना सुविधा पुरविण्यात येईल. i) डिमॅट स्वरूपात समभाग धारण करणारे व्यक्तिगत सभासद ii) डिमॅट स्वरुपात समभाग धारणा असणारे बिगर–व्यक्ती सभासद iii) छापील स्वरूपात समभाग धारणा असणारे सभासद आणि iv) ज्यांनी आपले इ-मेल अँड्रेस नोंदविलेले नाहीत असे सभासद यांच्याकडन दरस्थ मतदानाच्या (''रिमोट इ–व्होटींग'') समावेशासह मतदानाची पध्दती एजीएमच्या सूचनेच्या सूचना विभागात समजावून सांगण्यात आली आहे. दरस्थ इ-मतदानाव्दारे आपले मतदान केलेले नसेल. असे एजीएमला उपस्थित राहणारे सभासद, एजीएमच्या वेळेस इलेक्ट्रॉनिक पध्दतीने मतदान करू शकतील.

लाभांण विषयक माहिती

मुंबई, ११ जुलै, २०२४

बँकेच्या संचालक मंडळाने वित्तिय वर्ष २०२३-२४ साठी **प्रत्येक समभागास रु.२/-** एवढा अंतिम लाभांश देण्याची शिफारम केली आहे. उपरोक्त लाभांश मिळण्याम पात्र असणारे सभासद निश्चित करण्यासाठी 'निर्णायक तारीख' म्हणून शुक्रवार, १९ जुलै २०२४ हा दिवस निश्चित करण्यात आल आहे. एजीएमच्या ठिकाणी घोषित करण्यात आल्यास ज्या सभासदांची नावे निर्णायक तारीख म्हणजेच १९ जलै २०२४ रोजी कामकाज संपण्याच्या वेळेस रजिस्टर ऑफ मेंबर्स / डिपॉझिटरीज कडन प्राप्त व्हावयाची बेनिफिशल ओनर्सची सची यामध्ये आढळन येत असतील अशा सभासदाना शनिवार. १० ऑगस्ट २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी अंतिम लाभांशाचे वाटप करण्यात येईल.

(१) एकसंघ वार्षिक अहवाल २०२३-२४ मिळविण्यासाठी इ-मेल ॲडेसची नोंदणी, एजीएमम इ–मतदान करण्यासाठी युजर आयडी / पासवर्ड मिळविणे आणि (२) लाभांश प्राप्तीसाठी बँक ात्याच्या मन्डेटचे अद्ययावतीकरण यांची कार्यपद्धती

धारणेचा प्रकार	कार्यपद्धती	बी)	माहिती दूरस्थ ३
छापील धारणा	इ-मेल अंड्रेसची नॉदणी आणि / किंवा बैकखात्याच्या माहितीचे अद्ययावतीकरण यासाठी कृपया फोलिओ क्रमांक, सभासदाचे नाव, भाग प्रमाणपन्नाची प्रत (पुढची व मागची बाजू), पॅन (पॅनकार्डची स्वयंप्रमाणित प्रत) आणि आधार (आधारकार्डची स्वयंप्रमाणित प्रत) जोड्न https://www.kotak.com/en/investor-relations/ investor-information/investor-info.html) वर उपलब्ध असणाऱ्या) फॉर्म आयएसआर-१ मध्म लेखी विनंती बंकेचे आरटीए म्हणजेच केफिन टेक्नॉलॉजिज लिमिटेड, सेलेनियम टॉवर 'बी', प्लॉट ३१-३२, गाचीबोवली, फायनात्थियल डिस्ट्रीवट, नानकरामगुडा, हैंद्राबाद – ५०००३२ (यूनिट : कोटक महिन्द्र बंक लिमिटेड) या पत्यावर पाठवून द्यावी. याशिवाय बैंक खात्याची माहिती अद्ययावत करण्यासाठी ९ – अंकी आयएफएससीज्या वेप्र विर्याल चे अत्यएशणासाठी भाष्य किंत्ये व्ययंप्रमाणित प्रत / केलेल्या धनरेहा प्रतेकेची स्वयंप्रमाणित प्रत / केलेल्या धनरेहा पत्र वेक्र त्यादेश पत्रिकेची स्वयंप्रमाणित प्रत / केलेल्या धनरेहा पत्र केलेल्य किंत्र के केल्र विर्यात्र कोठ नं. आणि १९ – अंकी आयएफएससीजात कोड नं. आणि १९ – अंकी स्वयंप्रमाणित प्रत / बिंक व व्यवंप्रपालाते हे केलेल्या धनरेहा पत्र केलेल्या धनरेहा पत्र नाहर वेक लिमिटेड हा त्याया भारते हो केलेल्या धनरेहा पत्र ने स्वयंप्रमाणित प्रत / बिंक व्यवस्थापकाने	या) सी) डी)	(भाष्रप (भाष्रप देऊ श सभासल करता शेअर्स शकता सुधारण
डिमेट होल्डींग	प्रमाणित केलेले बँकेचे विवरण या गोष्टी पाठवाव्यात. कृपया तुमच्या डिपॉझिटरी पार्टीसिपट (''डिपी'') यांच्याबरोबर संपर्क साधा आणि तुमच्या डिपीने सांगितलेल्या पद्धतीनुसार / उपलब्ध करून फॉर्म्सनसार तुमच्या डिपेंट खात्याचा तपशील नॉटवा.	र्छ)	सभासल हवी अ शकताल कॉल ब
केले व ते निर्णायक तार व्यक्ती <u>evoting@nsd</u> तथापि, या व्यक्तीची ए व्यक्ती मतदानासाठी / ए वापर करू शकते. जर ए <u>www.evoting.nsdl.</u> या पैकी लागू असेल	भारतुत्तार पुन भा उने दे खार नेवा संपत्तार नायवा. छापील स्वरूपात भाग, इ-मेलद्वारे स्वचना पाठवून दिल्यानंतर धारण खेस म्हणजेच शनिवार, २७ जुलै २०२४ रोजी भागधारक असतील तर ती I.co.in वर पत्र पाठवून लॉगइन आयडी आणि पासवर्ड मिळ्ठ्यू शकते. गएसडीएल सिमोट इ-व्होर्टॉगसाठी याआधीच नॉदणी झाली असेल तर ती ज़ीएमला उपस्थित राष्ठण्यासाठी वर्तमान युजर आयडी आणि पासवर्ड यांचा रखादा सभासद यूजर आयडी आणि / किंवा पासवर्ड विसरला असेल तर com वर उपल्वध असलेल्या ''करगॉट युझर डिटेल्स/रिसेट युजर पासवर्ड' या पर्यायाचा वापर करून ते रिसेट करू शकते अथवा 022 – 4886 00 वर दूध्ध्वनी करु शकते.	कोप परि निक स्टॉ	असि. पाठवाव टल बॅल गत्याही निरीक्षकां जाल अनु क एक w.zeen
	कोटक महिन्द्र बँक लिमिटेड करिता आवान दुमासिया इंग्रजी मचिव	ठिक	गणः नॉर

दांच्या/डिपॉझिटरीज कडून प्राप्त लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत असतील व ज्यांचे ईमेल ॲडेसेस कंपनी/आरटीएकडे नोंदवले असतील त्या भागधारकांना एमसीए सर्क्यलसं च्या अनुपालनांत ११ जुलै, २०२४ रोजी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सूचना पाठवली आहे. जी व्यक्ती कट-ऑफ डेट ला सभासद नसेल तीने ही सूचना माहीतीसाठी दिल्याचे समजावे. सूचनेच्या प्रतीसह स्पष्टिकरणात्मक विवरणपत्र कंपनीची वेबसाईट www.zeemedia.in स्टॉक एक्स्चेंजची म्हणजेच बीएसई लिमिटेड ('बीएसई') www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड ('एनएसई') ची www.nseindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची www.evoting.nsdl.com वर सुद्धा उपलब्ध आहे.

अधिनियमाचे कलम १०८ व ११०, कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ चा नियम २० आणि २२ आणि लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन ४४ सहवाचता रेखुलेशन ४७, आणि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया द्वारे जारी सर्वसाधारण सभेवरील सेक्रेटरीयल स्टॅण्डर्डस् नुसार कंपनीला नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') च्या ई-व्होटींग प्लॅटफॉर्म वरून दरस्थ ई-मतदान सुविधा सभासदांना पुरविल्याचा आनंद होत आहे. ज्यामुळे सभासदांना ह्या सूचनेत जोडलेल्या ठरावावर मत देण्याचे त्यांचे अधिकार वापरता येतील. सूचनेत उल्लेखित सर्व दस्तावेज ई-मतदानाची अंतिम तारीखे पर्यंत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने निरिक्षणासाठी उपलब्ध होतील. श्री. जयंत गुप्ता, कार्यरत कंपनी सेक्रेटरी (सीपी नं. ९७३८) यांची मोकळ्या आणि पारदर्शकपणे संपूर्ण टपाल-मतदान प्रक्रिया घेण्यासाठी परिनिरिक्षक म्हणून कंपनीने नियुक्ती केली आहे.

सभासदांना खालीलप्रमाणे ई-मतदानाच्या माहितीची नोंद घेण्याची विनंती करण्यात येत आहे.

- ए) सूचना ही कट-ऑफ तारखेस आरटीए/डिपॉझिटरीज कडून प्राप्त झालेली लाभकारी मालकांची सूची/सभासद रजिस्टरमध्ये नावे असलेल्या आणि सूचनेत नमूद ठरावावर मतदान करण्यासाठी हक्कदार असलेल्या कंपनीच्या सभासदांना पाठविण्यात आली आहे. जी व्यक्ती कट–ऑफ तारखेस सभासद नाही त्यांनी सदर सूचना फक्त साठी समजणे आवश्यक आहे.
 - -मतदानाचा कालावधी **शुक्रवार, १२ जुलै, २०२४ रोजी स. ९.०० वा.** aे) सरु होईल आणि शनिवार, ०८ ऑगस्ट २०२४ रोजी सायं. ०५.०० वा **वे)** संपेल ह्या कालावधीत कंपनीचे भागधारक इलेक्टॉनिक पद्धतीने त्यांचे मत कतील. दूरस्थ ई–मतदान त्यानंतर एनएसडीएल द्वारे निष्क्रिय करण्यात येईल. दांनी ठरावावर एकदा केलेल्या मतदानात अशा सभासदांना त्यानंतर सुधारण वेणार नाहीत.
- ग्धीच्या दरम्यान प्रत्यक्ष किंवा डिमटेरियलाईज्ड स्वरुपात कट–ऑफ तारखेस धारण केलेले कंपनीचे सभासद दूरस्थ ई-मतदानामार्फत त्यांचे मतदान करू . सभासदांनी ठरावावर एकदा केलेल्या मतदानात अशा सभासदांना त्यानंतर करता येणार नाहीत.
- ांना सूचनेत नमुद केलेल्या सर्व टिपा आणि दूरस्थ ई–मतदानामार्फत मतदान च्या प्रक्रियेचा तपशिल काळजीपूर्वक वाचण्याची विनंती करण्यात येत आहे.
- ;ांना दूरस्थ ई-मतदान सुविधेच्या संदर्भात कोणतीही चौकशी किंवा माहिती गसल्यास ते www.evoting.nsdl.com येथे एनएसडीएल शी संपर्क साध् किंवा टोल फ्री क्र. ०२२-४८८६ ७००० आणि ०२२-२४९९ ७००० वर फरावा किंवा ईमेल आयडी evoting@nsdl.co.in येथे श्री. अमित विशाल, व्हाईस प्रेसिडेंट किंवा श्रीमती पछवी म्हात्रे, सि. मॅनेजर यांच्याकडे विनंती

टद्वारे मतदानाचे निष्कर्ष अध्यक्ष किंवा त्यासाठी अध्यक्षांनी प्राधिकृत केलेल्या अन्य व्यक्तीद्वारे घोषित करण्यात येतील जे त्यावर प्रतिस्वाक्षरी करतील. च्या अहवालासह दुरस्थ ई-मतदान प्रक्रियेमधील घेतलेल्या पोस्टल बॅलट चे ज्ञेय मदतीत घोषित केले जातील आणि परिनिरीक्षकांच्या अहवालासह आणि रूचेंजला कळविण्याच्या व्यतिरिक्त कंपनीची वेबसाईट म्हणजेच nedia.in वर दर्शविण्यात येतील.

(FCS 3430) दिनांक : ११ जुलै, २०२४

झी मिडिया कॉर्पोरेशन लिमिटेड करित सही/ रणजित श्रीवास्तव कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी सभासदत्व क्र. ए१८५७७

१५३, ॲंटलांटा, २०९, जमनालाल बजाज मार्ग नरीमन पॉइंट, मुंबई - ४०००२१ २०२२ सह निष्पादन अर्ज (एल) क. ३१७०३ सन २०२२ मधील अंतरिम अर्ज (एल) क्र. ३१७०८ सन २०२२ मधील वादग्रस्त मिळकतीसाठी जाहीर सूचना परनाव'' असे ठलक अक्षरात लिहिलेल्या हा मिळकतीसाठी मोहोरबंद पाकीटातून २६ /०७/ २०२४

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, दि बॉम्बे कमोडिटी असोसिएशन लिमिटेड (पूर्वी दि बॉम्बे कमोडिटी एक्सचेंज लिमिटेड महणन ओळखले जाणारे) (सीआयएन: यु९९९९९ एमएच१९३८ पीएलसी ००२८४३) (**'कंपनी')** त्याची सत्त्याण्णव वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधे (व्हीसी) द्वारे **मंगळवार,** १३ ऑगस्ट, २०२४ रोजी दपारी ०३.३० वा. कंपनी अधिनियम, २०१३ ('अधिनियम') च्या लागू तरतूदीं सहवाचता निगम व्यवहार मंत्रालय (एमसीए) चे सर्वसामान्य परिपत्रक क्र. १४/२०२० दिनांक ०८ एप्रिल, २०२०, सर्वसामान्य परिपत्रक क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, सर्वसामान्य परिपत्रक क्र. २०/२०२० दिनांक ०५ मे. २०२०. सर्वसामान्य परिपत्रक क्र. ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१, सर्वसामान्य परिपत्रक क्र. १९/२०२१ दिनांक ०८ डिसेंबर, २०२१. सर्वसामान्य परिपत्रक क्र. २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर, २०२१, सर्वसामान्य परिपत्रक क्र. ०२/२०२२ दिनांक ०५ मे, २०२२, सर्वसामान्य परिपत्रक क्र. १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ आणि सर्वसामान्य परिपत्रक क्र. ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ ला अनुसरून घेण्यात येईल आणि या उद्देशासाठी कंपनी जाहीर सचन प्रसिद्ध झाल्यापासून किमान ३ दिवसांनी तिच्या सर्व सदस्यांना ई-मेलद्वारे सूचना पाठवण्याचा प्रस्ताव ठेवते. ज्या सभासदांनी आपले ई-मेल पत्ते कंपनीकडे नोंदणीकृत केलेले नाहीत ते कंपनीचे एजीएम मध्ये सहभागी होण्यासाठी

आणि मतदानासाठी श्री. जी. एन. भांबोरे यांच्याशी bce1926@gmail.com (ई-मेल पत्ता) किंवा ९६९९३६८५१२ (संपर्क क्रमांक) वर संपर्क साधून त्यांचा ई-मेल पत्ते नोंदव शकतात. दि बॉम्बे कमोडिटी असोसिएशन लिमिटेड करिता आणि च्या वतीने सही/•

महेंद्र दामजी छेडा

संचालक

तारीख: १२ जुलै, २०२४

ठिकाण : मुंबई डीआयएन: ००३८९८५२

यादारे सचना देण्यात येते की माझे अशिल सदर वाद सादर रोजी: ०१/१०/२०१६ मिळकतीच्या मालकांसह सदर मिळकतीमधील द दाखल रोजी: २४/११/२०१६ हक, नामाधिकार, हितसंबंध खरेदी करण्यास दिवाणी प्रक्रियेच्या संहिता, १९०८ चा आदेश XXXVII नियम २ अन्वये फिर्यादीला उत्तर देणसाठी वाटाघाटी करत आहेत जे रस्ता समन्स रुंदीकरण/सेटबॅक़साठी बाधीत आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, सही / -वकील अक्षय पेटकर वकील ३०, दुसरा मजला, प्रॉस्पेक्ट चेंबर्स ॲनेक्स.. ६ पिठा स्ट्रीट, फोर्ट, मुंबई ४००००१ info@petkarlegal.com विरुध्द श्री. वैभव दादा कांबळे

जाहीर सूचना

माम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की निम्नस्वाक्षरीकार वकील हे मिळकत म्हणजेच दिनांक २८ मार्च, २०२१ रोजीच्या विक्रीकरीता नोंदणीकृत करार अंतर्गत श्री. दीपक गंगाराम भाटिया आणि प्रिती दीपक भाटिया यांच्या द्वारे सध्या मालकीचे आणि बुहन्मुंबई मधील मुंबई शहर आणि मंबई उपनगराच्या नोंदणीकृत उप-जिल्ह्यामधील स्थित गाव विलेपार्ले (पश्चिम) तालुका अंधेरी मधील वसलेल्या आणि असलेल्या सी.टी.एस. क्र. १९ धारक जमिनीच्या प्लॉटवरील स्थित श्री. रामकष्ण को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड द्वारे जारी शेअर प्रमाणपत्र क्र. २३० अंतर्गत दिलेल्या विभिन्न क्र. ११४१ ते ११४५ (दोन्ही एकत्रित धारक प्रत्येकी रू. ५०/- चे पाच (५) पूर्ण भरणा शेअर्ससह गुलमोहर क्रॉस रोड क्र. १२ जुहु स्किम, मुंबई-४०० ०४९ येथे स्थित श्री. रामकृष्ण को- ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, बिल्डिंग क्र. ५ च्या तळमजल्यावरील फ्लॅट क्र. १, मोजमापित ६१६ चौ.फूट चटई क्षेत्र चे नामाधिकार तपासत आहेत. सर्व व्यक्तींना सदर मिळकत किंवा त्यावरील कोणत्याही भागाच्या संदर्भामध्ये कोणताही हक. नामाधिकार. दावा. मागणी किंवा इस्टेट हितसंबंध जसे की, विक्री, अदलाबदल, गहाण, लेट, भाडेपट्टा, धारणाधिकार, प्रभार, निर्वाह, परवाना, भेट, वारसाहक, शेअर, कब्जा, सुविधाधिकार, विश्वस्त, अंत्यदान, ताबा

अभिहस्तांकन किंवा कोणत्याही प्रकारचा भार किंवा अन्यकाही दाने असल्यास सदर निम्नस्वाक्षरीकारांना लिखित कोणत्याही तशा दाव्यांशी संबंधित सर्व पूरक आणि पुष्ठयर्थ कागदपत्रासह या प्रसिद्धीच्या तारखेपासून ७ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे. कसर केल्यास. असे समजले जाईल की. तेथे कोणतेही दाने नाहीत आणि की दाने जर असल्यास. ते त्यागित समजले जातील आणि निम्नस्वाक्षरीकार सदर संदर्भामधील नामाधिकार प्रमाणपत्र जारी करीता प्रक्रिया करतील दिनांक १२ जुलै, २०२४. चिराग चनानी, वकिल ८३-बी, मित्तल कोर्ट, नरिमन पॉईंट,

मुंबई - ४०० ०२१

मोबा. ८०८२५९७१२३

ईमेल- chirag.chanani@gmail.com

माइया हस्ते सदर सन्माननीय न्यायालयाच्या शिक्क्या प्रबंधकांकरित नगर दिवाणी न्यायालय ैंशिक्का } मुंब श्रीम. बबीता डी. तिवारी त्ता: २०४. दर्शन अपार्टमेंट. कडवा गल्ली. जांभळी नाका ठाणे. मो.: ९३३१६८८७९९. ईमेल आयडी: babitat vari@gmail.com र्थवाखुताका.com टीपः सदर खटल्याची पुढील तारीख आहे २२/०७/२०२४. कृषया नगर दिवाणी आणि सत्र यालय, बृहन्मुंबई यांच्या अधिकृत वेबसाईटवर स्थित आणि पुढील तारीख तपासा.

स्टेट बँक ऑफ इंडिया अधिनियम, १९५५ अन्वये स्थापि क महामंडळ, जिचे स्थानिक मुख्य कार्यालय येथे सी-६ जी ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे आणि तिचा शाख orational की एक येथे देवनार शाखा, सायन ट्रॉम्बे रोड टेवनार बस डेपोजवळ, मुंबई-४०००८८ तिचे मुख्य वस्थापक श्री. शंकर मोतीरामजी खिरकर मार्फत. ... वार्ट नागरी निवारा, पी ६७, बी-१२, जन. एकेव्ही मार्ग, दिंडोशी, मालाड पूर्व, मुंबई–४०००९७ .. प्रतिवार्द श्री. वैभव दादा कांबळे न्यायालय खोली क्र. ८१ मध्ये पिठासीन श्री. स

वायाधिश संग्राम एस. शिंटे दारे २९/२/२०२४ टिनांकित आदेश आणि ०३/०५/२०२४ दिनांकित आदेश नुसार). पणामः ज्याअर्थी वरील नावाच्या वार्टीनी टिवाणी प्रक्रिया १९०८ च्या संहितेचा आदेश XXXVII च्या नियम र अंतर्गत वरील नावाचे प्रतिवादी <u>त</u>मच्या विरोधात सद माननीय न्यायालयात पुढील अनुतोषांसाठी एक वा स्थापित केला आहे. ए) प्रतिवादींना वसुली आणि/किंवा प्रदानापर्यंत वात

दाखल झाल्याच्या तारखेपासून दरसाल १३.७५% दराने यावरील पुढील व्याजासह रु. ८,४३,२१८/- (रुपये आठ लाख त्रेचाळीस हजार दोनशे अठरा मात्र) ची रकम शदींना चुकती करण्यासाठी आदेश आणि हुकूम द्यावेत. बी) वादाच्या खर्च मिळण्याकरिता:

सी) खटल्याच्या स्वरूप आणि परिस्थिती आणि सन्माननीय न्यायालय योग्य वाटेल प्रमाणे अशा पुढील इत अनुतोषांकरिता

तम्हाला याद्वारे सदर बजावणीपासन दहा दिवसांत सद यालयात तुम्ही हजर होण्यासाठी समन्स बजावण्यात येते. कसर केल्यास अशा दहा दिवसांच्या समाप्तीनंत होणत्याही समयी वादी रु. ८,४३,२१८/- आणि व्याज आणि विनंतीनुसार अशी रकम आणि सन्माननीय गायालयाच्या आदेशानुसार व्याजासह एकत्रिकरित खर्चाच्या रकमेकरिता हुकूम मिळवण्यास हक्कदा

जर तुम्ही तुमच्या करिता हजर झालात तर त्यानंतर वादी तुमच्यावर निर्णयासाठी एक समन्स बजावतील ज्याच्या . सुनावणीच्या वेळी तुम्ही सन्माननीय न्यायालयाकडे गदाचा बचाव करण्यासाठी परवानगी मागू शकता.

प्रतिज्ञापत्र किंवा अन्य प्रकारे तुम्ही सन्माननी यायालयाला पटवून दिले की, गुणवत्तेवर वादाचा बचा होऊ शकतो किंवा वुम्हाला बचाव करू देण्याची अनुमती देणे कसे संयुक्तिक ठरेल तर तुम्हाला बचाव करण्याची परवानगी मिळ शकेल

दिनांक १० मे, २०२४

सदर १० मे. २०२४

वादीकरिता वकील